

जनजाती क्षेत्र उपयोगना/जनजाती क्षेत्रासाठीील उपयोगना
जुलै, २००८ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर
झालेल्या तरतुदींचे वितरण.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग.

क्रमांक : आयटीआय-२००८/गुआधार-८४/प्र.क्र.१३८/का.१२

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : २५ ऑगस्ट, २००८

बाबत १) वित्त विभागाचे पारंपरिक क्र.पुरक १००८/ प्र.क्र. १९२/२००८/अथसकल्प-३,
दिनांक ५ ऑगस्ट २००८.

२) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. बीयुटी-२००८/प्र.क.४५/का.७,
दिनांक ८ ऑगस्ट, २००८.

शासन निर्णय :- आदिवासी उपयोजनेअंतर्गत टाणो जिल्ह्यातील नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
विक्रमगड येथे सुरु करण्यात येणाऱ्या व्यवसाय व विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अधिकचे
व्यवसाय सुरु करण्यासाठी पावसाळी अधिवेशन २००८-०९ मध्ये रु.२८५.३१ लक्ष इतक्या रकमेचा
पुरवणी मागणी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर पुरवणी मागणी विधानमंडळात मंजूर होऊन
पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेला तरतुदी वितरणाचा आदेश प्रस्तावनेतील अ.क्र. २ येथे दिनांक ८
ऑगस्ट, २००८ च्या शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आला असून या योजनेच्या तरतुदी खर्च
करण्यासाठी संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त ठेवण्यात
आल्या आहेत.

२. महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम, २००८ (सन २००८ चा महाराष्ट्र
अधिनियम क्र.२५) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-४ दि. ३० जुलै, २००८ रोजी
पुरवणी मागण्याच्या अथसकल्पाय तरतुदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे. शासन आता या
निर्णयाद्वारे प्रस्तावनेतील अ.क्र. २ येथील दि.८ ऑगस्ट, २००८ च्या शासन निर्णयातील अटी व शर्ती
तसेच अ.क्र.१ येथील शासन निर्णयाच्या अधिन राहून बाब क्र. २४९ मध्ये नमुद केलेला रु. ३९२.५४
लक्ष इतक्या निधीपैकी रु. २८५.३१ लक्ष (रुपये दोन कोटी पंच्यांशो लक्ष एकतीस हजार फक्त) इतका
निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदरचा निधी संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण,
महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त ठेवण्यात आला असून त्यांनी तो तात्काळ संबंधितांना वितरीत
करावा. सदर तरतुद संगणक वितरण प्रणालीद्वारे वरील नियंत्रक अधिकाऱ्यांना वितरित करण्यात येत
आहे. सदरचा निधी विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून कॅश फ्लो प्रमाणे मार्च, २००९ पर्यंत खर्च
करण्यात यावा.


३. बाब क्रमांक २४९ वर होणारा खर्च "मागणी क्र. टि- ५ मुख्य लेखांश २२३०- कामगार
व संवायोजन-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना -०३-प्रशिक्षण-७९६-जनजाती क्षेत्र उपयोगना

-(०१)- जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना-(०१)(०१) औद्योगिक प्रशिक्षण संस्था-आदिवासी भागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा विस्तार (२२३० ०७६४) ०१, वेंतन-१३, कार्यालयीन खर्च -२१, सामग्री व पुरवठा -५२, यंत्र व सामग्री व साधनसामग्री " या लेखाशिर्षाखाली दाखवावा. या निर्धाच्या खर्चाबाबतचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, उच्च व तंत्रशिक्षण विभाग व या विभागास पाठवावा.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनापचारिक संदर्भ क्र.३९७/२००८/व्यय-५ दिनांक २७.६.२००८ अन्वय निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००८०८२५१५१७१८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(अ. पा. शिंगाडे)
कार्यासन अधिकारी

प्रति,

मा. सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक,

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे.

जिल्हा कांषागार अधिकारी, नाशिक, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, अमरावती, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार, जि. ठाणे

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई

महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर

वित्त विभाग (व्यय-५) मंत्रालय, मुंबई-३२.

सर्व उपसचिव, आदिवासी विकास विभाग.

कार्यासन अधिकारी, का. ७ आदिवासी विकास विभाग.

निवड नस्ती, का. १२